

Registered & Corporate Office:

Route Mobile Limited 4th Dimension, 3rd floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400 064, India +91 22 4033 7676/77-99 | Fax: +91 22 4033 7650 info@routemobile.com | www.routemobile.com CIN No: L72900MH2004PLC146323

Ref No: RML/2023-24/388

Date: January 29, 2023

To,

BSE Limited Scrip Code: 543228

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Limited NSE Symbol: ROUTE

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English – All Editions) and Mumbai Lakshadeep (Mumbai Edition) regarding "General Communication on Tax Deduction at Source on Dividend", applicable for FY 2023-24 for the benefit of members and as a good corporate governance practice

The same is also available on the website of the Company at www.routemobile.com.

You are requested to take the above information on record.

Thanking You
Yours truly,
For Route Mobile Limited

Rathindra Das Group Head-Legal, Company Secretary & Compliance Officer M. No. F12663

Encl: as above

MUTUAI

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

Hosting of Annual Report and abridged summary thereof of Schemes of Nippon India Mutual Fund

Unitholders of the schemes of Nippon India Mutual Fund ("NIMF") are requested to note that pursuant to Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars issued from time to time, the Annual report and abridged summary thereof of the schemes of NIMF for the period ended March 31, 2023, have been hosted on the website of NIMF i.e. mf.nipponindiaim.com and Association of Mutual Funds in India i.e. www.amfiindia.com.

The request of physical copy or electronic copy of the Abridged summary of the Annual report can be made through below modes at free of cost:

- 1. SMS: Type AR <PAN Number> from your registered Mobile Number and send it to 9664001111.
- For example : AR TMRWZ0951U
- Email: customercare@nipponindiaim.in
- 3. Customer care no: 18602660111 (charges applicable)
- Investors can reach out to any of the branches of NIMF or written request letter can be sent at KFin Technologies Limited (Unit : Nippon India Mutual Fund) Selenium Tower B, Plot number 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032, India.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai July 28, 2023

Authorised Signatory

MUTUAL

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



HDFC Asset Management Company Limited CIN: L65991MH1999PLC12302

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020, Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

Annual Reports of the Schemes of HDFC Mutual Fund

NOTICE is hereby given that the annual reports of the Schemes of HDFC Mutual Fund ("the Fund") for the financial year ended March 31, 2023 have been hosted on the website viz. www.hdfcfund.com and on the website of Association of Mutual Funds in India viz. www.amfiindia.com, in accordance with Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 and circulars issued by SEBI from time to time.

Unitholders can submit a request for a physical or electronic copy of the scheme wise annual report or abridged summary thereof by any of the following modes:

calling on toll free numbers:

Date: July 28, 2023

- a. Within India: 1800 3010 6767 / 1800 419 7676;
- b. From abroad: +91 44 33462406; or
- (ii) sending an email on hello@hdfcfund.com; or
- (iii) sending a written request to any of the operational Investor Service Centers nearest to the unit holders: or
- (iv) unitholders can SMS 'HDFCMF' to 56767 and the call center of the Fund will get in touch with them within 3 Business Days to cater to their requests.

Unitholders are urged to update their email ID and mobile numbers for regular updates and communications.

For HDFC Asset Management Company Limited

(Investment Manager to HDFC Mutual Fund) Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ROUTE MOBILE LIMITED CIN: L72900MH2004PLC146323



Authorized Signatory

Registered Office: 4th Dimension, 3th Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064.

Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650 | Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064

Extract of the consolidated un-audited financial results of Route Mobile Limited and its subsidiaries for the quarter and the 20, 2023, prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS)

| (₹ in Crores, except per equity share | | | uity share data | |
|--|--|--------------------------------|------------------------------|--------------------------------|
| Particulars | | Quarter ended June 30, 2023 | Year ended March 31, 2023 | Quarter ended June 30, 2022 |
| | | | (Audited) | |
| Revenue from operations | | 967.34 | 3,569.23 | 729.01 |
| Profit before tax | | 110.23 | 381.50 | 75.74 |
| Profit for the period | | 91.69 | 333.11 | 71.07 |
| Total comprehensive income # | | 107.26 | 342.28 | 69.29 |
| Profit attributable to: | | | | |
| Owners of the Company | | 92.44 | 327.06 | 69.41 |
| Non-controlling interest | | (0.75) | 6.05 | 1.66 |
| Total comprehensive income attributable to: | | | | |
| Owners of the Company | | 108.02 | 336.37 | 67.50 |
| Non-controlling interest | | (0.76) | 5.91 | 1.79 |
| Paid up share capital (par value ₹ 10/- each fully paid) | | 62.44 | 62.44 | 63.04 |
| Earnings per share (par value ₹ 10/- each)** | | | | |
| Basic (in ₹) | | 14.80 | 52.29 | 11.02 |
| Diluted (in ₹) | | 14.80* | 52.29* | 11.02* |

**EPS is not annualized for the guarter ended June 30, 2023 and guarter ended June 30, 2022.

Total Comprehensive income comprises of profit for the period after tax and other comprehensive income after tax 1. Notes pertaining to the current quarter

and on the Company's website, $\underline{www.routemobile.com}.$

Date : July 28, 2023

Place : Mumbai

- a. The un-audited interim condensed consolidated financial statements for the quarter and three months ended June 30, 2023 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on July 28, 2023. The information presented above is extracted from the un-audited interim condensed consolidated financial statements. The un-audited interim condensed consolidated financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules
- b. The Board of Directors have recommended an interim dividend @ 30% (₹ 3 per share of face value ₹ 10 each) at the meeting held on 28 July 2023.
- c. The figures for the previous periods have been regrouped wherever necessary

(₹ in Crores)

2. Un-audited financial results of Route Mobile Limited (Standalone information) Year ended Quarter ended **Particulars** Quarter ended Revenue from operations 146 47

June 30, 2023 | March 31, 2023 | June 30, 2022 535.80 132.73 Profit before tax 28.07 109.83 29.26 Profit for the period 22.76 89.83 26.21 Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of the Quarterly

Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s), www.nseindia.com and www.bseindia.com

By order of the Board

For Route Mobile Limited Sandipkumar Gupta

Chairman

Place: Mumbai Date : July 28, 2023



TRUST Asset Management Private Limited

CIN: U65929MH2017PTC302677 Regd. Office: 801, 8th Floor, G - Block, Naman Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Phone: 022 - 6274 6000; 1800 267 7878 (Toll-Free No.) **E-mail:** investor.service@trustmf.com | **Website:** www.trustmf.com

Annual Report for the Schemes of TRUST Mutual Fund ("the Fund")

NOTICE is hereby given to all investor(s)/Unit holder(s) of TRUST Mutual Fund ('Fund') that in accordance with Regulation 54 & 56 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996 read with para 5.4.1 of SEBI Master Circular on Mutual Funds dated May 19, 2023, the Annual Report and abridged summary thereof for the Schemes of the Fund for the year ended March 31, 2023 has been hosted on the website of the Fund viz. www.trustmf.com and on the website of AMFI viz. www.amfiindia.com

Investors may accordingly view / download the reports from the website of the Fund. In case an investor wishes to obtain a physical/electronic copy of the annual report or abridged summary thereof, a request may be made through any of the following modes:

- 1. **Telephone:** Give a call at our toll free number at 1800 267 7878
- 2. **Email:** Send an email to <u>investor.service@trustmf.com</u> from the registered e-mail id;
- 3. Letter: Submit a letter at any of the AMC Offices or KFin Investor Service Centres, list available at www.trustmf.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email address, mobile number, nominee details with AMC and are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund.

Unitholders/investors are requested to take note of the above.

For TRUST Asset Management Private Limited (Investment Manager to TRUST Mutual Fund)

Authorised Signatory

Date: July 28, 2023 Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.



SHRIRAM MUTUAL FUND

Shriram House, No. 4 Burkit Road, T. Nagar, Chennai - 600 017 Shriram Asset Management Company Limited (Investment Manager)

Registered Office: 217, 2nd Floor, Swastik Chambers, Near Junction of S.T. & C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071. CIN: L65991MH1994PLC079874; Website: www.shriramamc.in

NOTICE

HOSTING OF ANNUAL REPORT FOR THE SCHEMES OF SHRIRAM MUTUAL FUND FOR THE **FINANCIAL YEAR 2022-23**

The Annual Report for the Schemes of Shriram Mutual Fund for the Financial Year ended March 31, 2023 has been hosted on the website of Shriram Asset Management Company Limited (www.shriramamc.in), the Asset Management Company (AMC) of Shriram Mutual Fund and on the website of Association of Mutual Funds In India (AMFI) in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2018/92 dated June 05, 2018. Investors may accordingly view/download the Annual Report from the website.

Further, investors may also submit their request to receive the electronic or physical copy of such Annual Report through any of the following modes at free of cost:

- (i) Email to "info@shriramamc.in" from registered email id
- SMS at +91 98756 30897 from the registered mobile number
- Contacting us at 022-6947 3400 / 033-2337 3012
- (iv) Written request (letter) to Administrative Head Office address of AMC: 511-512, Meadows, Sahar Plaza, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059

For Shriram Asset Management Company Limited (Investment Manager of Shriram Mutual Fund)

Place: Mumbai

Sneha Jaiswal Date : July 28, 2023 Place : Koľkata Compliance Officer For more information, please contact Shriram Asset Management Company Limited, 511-512, Meadows, Sahar Plaza, J. B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059. Tel: 022 6947 3400, Email:

info@shriramamc.in, Website: www.shriramamc.in Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Near Prabhadevi Railway Station, Senapati Bapat Marg, Mumbai 400013.

Tel: +91 22 694 7 7000 / 6947 7150 | Fax: +91226947 7001/6947 7090.

Email: hilinvestors@adityabirla.com | CIN No.: L27020MH1958PLC011238 | Website: www.hindalco.com

NOTICE OF 64TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the Sixty-Fourth Annual General Meeting ('AGM') of the Shareholders of the C

be held through Video Conferencina/ Other Audio-Visual Means ('VC/OAVM') on Tuesday, August 22, 2023 at 3:00 p.m (IST), to transact the business set out in the Notice of the AGM. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made

thereunder ("the Act"), provisions of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs and SEBI. Members participating through the VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorun under Section 103 of the Act. In compliance with the aforesaid above circulars, the Notice of the AGM and Annual Report have been emailed only to those

Members whose e-mail addresses are registered with the Company/ Link Intime India Private Limited ('RTA') / Depositories The e-copy of the Notice and Annual report are also available on:

- a) the website of the Company at www.hindalco.com;
- b) relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and

c) the website of the RTA at https://instavote.linkintime.co.in/

The Company has engaged the services of the RTA for providing the e-voting facility [both, before the 64th AGM from any place other than the venue of the 64th AGM ('remote e-voting') and during the 64th AGM ('e-voting at AGM')]. In terms of SEB circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020, e-voting process will also be enabled for al

Participants / Depositories. The process and manner for remote e-voting and voting at the AGM through various mode is provided in notice of the AGM and is also available on the Company's website www.hindalco.com. Members attending the AGM through VC/OAVM and not having cast their vote on the resolutions forming the part of Notice

'individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts/ websites of Depository

through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The cut-off date for determining the eligibility of members for remote e-voting & voting at the AGM is Wednesday August 16, 2023

The remote e-voting will start on Saturday, August 19, 2023 (9 a.m. IST) and end on Monday, August 21, 2023 (5 p.m. IST). The remote e-voting module will be disabled thereafter. Once vote is caste by Member, he/she shall not be allowed to change it subsequently. Any person who acquires shares of the Company after dispatch of this Notice and holds shares as of the cut-off date i.e. Wednesday, August 16, 2023, may follow the procedure for remote e-voting as enumerated

In case Shareholders/ members holding securities in demat mode have any technical issues related to login through Depository i.e. NSDL/ CDSL they may contact the respective helpdesk given below

| - 1 | | |
|-----|---|---|
| | Login type | Helpdesk Details |
| | Individual Members holding securities in demat mode with NSDL | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 |
| | Individual Members holding securities in demat mode with CDSL | Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 22-23058542-43 |

In case shareholders/ members holding securities in physical mode/ Institutional shareholders have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and Insta Vote e-Voting manual available a https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an e-mail to enotices@linkintime.co.in or contact

Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their request in advance at least 7 (seven) days prior to meeting i.e. Wednesday, August 16, 2023 mentioning their name, demat account number/folio number, e-mail ID, mobile number at hillinvestors@aditvabirla.com. Only those shareholders who have registered themselves as a speaker will be allowed to express their views/ask questions during the AGM

Live webcast of the AGM proceedings can be viewed by the members by logging on to the e-voting website of the Linl Intime at https://instavote.linkintime.co.in/ using their remote e-voting creden Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular the instructions for

joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and voting at the AGM. For Hindalco Industries Limited

> Geetika Anand Company Secretary & Compliance Officer

101C, Kundan House, Ground Floor, Harinagar Ashram, Mathura Road New Delhi-110014, Phone (011)2634-0298/4347/1308, E-mail: info@mangalamengineering.com, Website: www.mangalamengineering.com CIN: L74899DL1984PLC017356

Notice of the Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information Notice of the Annual General Meeting, Book Closure and E-Voting Information
NOTICE is hereby given that Annual General Meeting ('AGM') of the members of Mangalam Engineering
Projects Limited for the FY 2022-23 will be held on Wednesday, the 23rd day of August 2023 at 12.30
p.m. (IST) at registered office of the Company at 101C, Kundan House, Ground Floor, Harinagar Ashram,
Mathura Road, New Delhi-110014 in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the Act') and MCA Circulars dated 28th December, 2022 read with General Circulars dated 14th December,
2021, 13th January, 2021, 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 (collectively referred to as
MCA Circulars') and SEBI Circulars dated 5th January, 2023 read together with circulars dated 13th May, 2022, 15th January, 2021 and 12th May, 2020 and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure
Requirements) Regulations, 2015 to transact the business as set out in the Notice of the AGM dated May
29, 2023.

n terms of the aforesaid circulars, the Notice of the AGM and Annual Report for the financial year ende March 31, 2023 including the Attendance Slip and Proxy Form has been sent only through e-mails to those members who email Ibs are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent (RTA) or the Depository Participant(s) and the same has been completed on 28th July, 2023. The Agent (RTA) or the Depository Participant(s) and the same has been completed on 28th July, 2023. The Notice and Annual Report are also available on the website of the Company viz. www.mangalamengineering.com at the link https://www.mangalamengineering.com /pdf/Annual%20Report%20/2023.pdf (AGM Notice) and https://www.mangalamengineering.com /pdf/Annual%20Report%20/2022-23.pdf (Annual Report) and also available on the website of stock exchange, Metropolitan Stock Exchange of India Limited viz www.msei.in. The Notice shall also be available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") viz. www.evotingindia.com.

In compliance with the provisions of Section 108 and rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members, facility of remote e-voting before the AGM and voting at the AGM in respect of the businesses as set out in the Notice dated 29.05.2023 and for this purpose the company has appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions for remote e-voting is given in the Notice of AGM.

The remote e-voting period shall commence on Saturday, August 19, 2023 (09:00 A.M.) and ends on Tuesday, August 22, 2023 (5:00 P.M.). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

Tuesday, August 22, 2023 (5:00 P.M.). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

A person, whose name appears in the register of Members / Beneficial Owners as on the cut-off date, i.e., Wednesday, 16th August 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date. Any person, who acquires the shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. Wednesday, 16th August 2023, may obtain the User ID and Password in the manner as mentioned in the Notice of the AGM.

The members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote on such resolutions again. The Company shall provide voting facility at the AGM by means of ballot paper to those members who are present at the meeting and have not casted their votes through remote e-voting. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. All queries and/or grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Notice is hereby also given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from August 17, 2023 to August 23, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

For Mangalam Engineering Projects Ltd.

Vithal Das Mal Company secretary FCS-3686

Date: 28th July, 2023

ROUTE MOBILE LIMITED ... routemobile CIN: L72900MH2004PLC146323

Registered Office: 4th Dimension, 3rd Floor, Mind Space, Malad (West), Mumbai - 400064
Tel: +91 (022) 4033 7676 | Fax: +91 (022) 4033 7650 Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company)

We wish to inform you that the Board of Directors of your Company have at their Meeting held on July 28, 2023, declared the First Interim Dividend of ₹ 3/- per equity share having nominal value of ₹ 10 /- each for the F.Y. 2023-24. The Record Date to determine eligible shareholders is fixed as August 5, 2023.

As you may be aware, in terms of the provision of the Income-Tax Act, 1961, ("Act"), dividence

paid or distributed by a Company on or after April 01, 2020, shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of payment of dividend to Resident shareholders at 10% with valid Permanen Account Number (PAN) or at 20% without/invalid PAN and for Non-Resident shareholders a the rates prescribed under the Act or Tax Treaty, read with Multilateral Instruments, if applicable. No withholding of tax is applicable if the dividend payable in aggregate to resident individual shareholders (having valid PAN) is up to 5000/- P.A. within a Financial Year Further the Finance Act, 2021 has brought in section 206AB effective from July 1, 2021 wherein tax would be deducted at higher rates (twice the specified rate) on payment o

dividends to a specified person who has not furnished the return of income for the assessment year relevant to the previous year immediately preceding the financial year n which tax is required to be deducted, for which the time limit for furnishing the return o income under sub-section (1) of section 139 has expired and the aggregate of tax deducted at source and tax collected at source in his case is rupees fifty thousand or more in the said previous year: The Company is accordingly required to deduct TDS twice the rate specified under the Act in respect of payment of dividend to such specified persons. The TDS rate would vary depending on the residential status of the Shareholder and the documents submitted by them and accepted by the Company in accordance with the applicable provisions of the Act. The details of the TDS rates applicable to

Requesting you to share such information/documents online by way the link https://ris.kfintech.com/form15 on or before 5 P.M. IST of August 5, 2023 for claiming exemptions if any. For any queries, please write to einward.ris.@kfintech.com. In case of any queries, please contact Company's Registrar and Share Transfel

different categories of shareholders, and documentation required, will be available on our

vebsite at https://www.routemobile.com/investors/ ("First Interim Dividend - July, 2023).

Agent-KFin Technologies Limited at their following address/email/telephone number: KFin Technologies Limited Unit: Boute Mobile Limited Selenium Tower B, Plot No. 31-32,

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032 **Telephone:** +91 (040) 6716 2222 Toll free No.: 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Date : July 29, 2023

For Route Mobile Limited Rathindra Das Group Head Legal, Company Secretary and Compliance Officer (Membership No.: FCS 12663)

Dear Members,

Place : Mumbai

We request you to register your e-mail ID to receive all communications electronically. case you hold securities of the Company in demat mode, please furnish your e-mail ID to your Depository Participant (i.e., with whom you have your demat account). If you hold securities in physical mode, please furnish your email ID to the Company's Registrar & Share Transfel Agent, KFin Technologies Limited at their e-mail ID einward, ris@kfintech.com. For more details, you may please contact: investors@routemobile.com

SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED

Regd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower F Mumbai 400013 Tel.022- 62918111 email : sgtl2008@gmail.com CIN: L27100MH1986PLC041252 Website: www.sgtl.in

NOTICE FOR POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION MEMBERS ARE HEREBY INFORMED THAT:

In compliance with Section 108 and 110 and other applicable provisions, if any of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, the General Circular No. 14/2020 dated No. 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 20/2020 dated, May 5, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated 08 December 2021 and the General Circular No. 11/2022 dated 28th December, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India.

Pursuant to MCA circulars, Shree Global Tradefin Limited ("the Company") has completed dispatch of Postal Ballot Notice along with explanatory statement on Friday 28th July, 2023 through electronic mode only to all those Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited or with their Depositories/Depositary Participant as on Friday 21st July 2023 ("Cut-off Date"). The requirement of sending physical copy of the Postal Ballot Notice and Postal Ballot Form has been dispensed with vide relevant MCA circulars.

Mr. Hemant Maheshwari, M/s H. Maheshwari & Associates Company Secretary (Membership No: A26145), has been appointed as the Scrutinizer for conducting the remote e-voting via Postal Ballot. In this regard, the Members are hereby informed that:

a. The Businesses relating to approval of:

Sr. No. Type of Resolution Resolution 1. Special Resolution Approval for change in the Name of the company The e-voting period commences on Saturday 29th July, 2023 [09:00 A.M. (IST)];

The e-voting period ends on Sunday, 27th August, 2023 [05:00 P.M. (IST)], when remote e-voting will be blocked and voting shall not be allowed beyond the said time Only those members, whose names are recorded in the Register of Members of the Company

or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date i.e. Friday, 21st July, 2023, are entitled to cast their votes on the Special Resolutions. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. Members who have not received Postal ballot Notice may write to investor@bigshareonline.com

For any query or grievance connected with the voting by electronic means, members may address to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai

400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

Members may also write to the Company at the Email ID: investor@lloyds.in embers who have not registered their e-mail address with the Registrar and Share Transfer Agent of the Company/ Depository Participant, are required to register by completing the process for registration of email address as under

- Members holding shares in de-mat form can get their e-mail Id's registered by contacting their respective Depository Participant.
- Members holding shares in the physical form can get their e-mail Id's registered by contacting our Registrar and Share Transfer Agent "Bigshare Services Private Limited" on their email id nvestor@bigshareonline.com along with relevant documents to our RTA Office No S6-2 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai-400093.
- The Postal Ballot Notice is available on the Company's website $\underline{\text{www.sgtl.in}}$; website of BSE Limited www.bseindia.com and respectively and also on website of CDSL at www.evotingindia.com.

Result of Postal Ballot shall be declared within two working days from the conclusion of the postal ballot and shall be displayed along with the Scrutinizers Report on the Company's website at www.sgtl.in after communicated to BSE Limited, and Central Depository Services (India) Limited. The scrutinizers ecisions on validity of the postal ballot shall be final.

For Shree Global Tradefin Limited

Date: 28th July, 2023

Raiesh R. Gupta Managing Director

MANGALAM ENGINEERING PROJECTS LIMITED

आयफोनसाठी दाम्पत्याने विकले ८

बाळ कोलकाता, दि.२८ : पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील एक दाम्पत्याने महागडा आय-फोन विकत घेण्यासाठी स्वतः च्या ८ महिन्यांच्या बाळाची विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली असून वडील फरार झाले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी जयदेव घोष आणि त्याच्या पत्नीला इन्स्टाग्रामवर रिल्स बनवण्याचा नाद आहे. ऍपल-१४ या अत्याधुनिक आयफोनवर रिल्स बनवाव्यात अशी

या दाम्पत्याची इच्छा होती. परंतु, हा फोन अतिशय महाग असल्यामुळे या दाम्पत्याने आपल्या ८ महिन्यांच्या बाळाची विक्री करून आयफोन खरेढ़ी केला. परंतु, घोष कुटुंबियांच्या वागण्यात काही विचित्र बदल संबंधित शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यांचे बाळ अनेक दिवसांपासून बेपत्ता होते, तरीही पालकांनी काळजी किंवा घाबरण्याचे कोणतीही हालचाल दाखवली नाही. तसेच त्यांच्या हातात आयफोन १४ पाहृन शेजाऱ्यांमध्ये संशय जास्तच वाढला. कारण त्या आयफोनची किंमत साधारण एक लाखांच्या जवळपास होती. शेजाऱ्यांना या जोडप्याच्या आर्थिक परिस्थितीची आधीच कल्पना होती. अशा परिस्थितीत अचानक आयफोन-१४ विकत घेणे कसे परवडलं याबाबत त्यांच्या मनात शंका आली. संबंधित

घटनेच्या संदर्भात

बाळाच्या आईशी

संवाद साधल्यावर

तिने शेवटी कबुली

आणि तिच्या पतीने

घेण्यासाठी पैसे उभे

करण्यासाठी आपले

बाळ विकले होते.

तिने सांगितले की,

इंस्टाग्राम रील्स

भागांमध्ये त्यांचा

धक्कादायक बाब

समोर आली आहे

विकण्याचा प्रयत्न

प्रवास दाखविण्यात

आला होता. याहूनही

की, आपल्या बाळाला

करण्यापूर्वी वडिलांनी

आपल्या ७ वर्षांच्या

मुलीलाही विकण्याचा

दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

दाखल केला असून

बाळाला विकत

घेणाऱ्या आईवरही

मानवी तरःकरीच्या

गुन्ह्याखाली गुन्हा

दाखल करण्यात

आला आहे.

प्रयत्न केला होता.

पोलिसांनी या

ते या आयफोनवरून

बनवत होते. ज्यामध्ये

बंगालच्या वेगवेगळ्या

आयफोन विकत

दिली की तिने

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना येथे सुचित करण्यात येत आहे की, १) श्रीमती पारुल हितेंद्र शाह (ऊर्फ पारुल जसवंतला त्रावारिया) व २) स्त्रार्गिय श्रीमती शारहाबेन रमनला शाह हे फ्लॅट क्र.४०१, ४था मजला, क्षेत्रफळ ५२.५ चौ.मी. (बिल्टअप), चिण्मय, पद्मावती कॉम्प्लेक्स भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे संयुक्त मालक तसेच न्य चिण्मय टॉवर को-ऑप. हौसिंग (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.०२१ मधील ५ शेअर्सचे संयुक्त धारक असून प्रत्येकी ५०:५० समान शेअर्स व अधिकार आहेत. सदर श्रीमती शारदाबेन **रमनलाल शाह** यांचे २९ डिसेंबर, २०२२ रोजी निधनानंत ऱ्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात **१) श्री. ललित ऊर्फ** ललितकमार रमनलाल शाह, २) श्री. हितेंद्र रमनलात शाह, ३) श्रीमती अरुनाबेन प्रकाशकमार शाह (ऊर्फ अरुनाबेन रमनलाल शाह) व ४) श्रीमती ज्योतिका हसमुखलाल वखारिया (ऊर्फ ज्योतिका रमनलाल शाह) यांच्यासह श्रीमती पारुल हितेंद्र शाह (उर्फ पारुत जसवंतलाल वखारिया) यांनी दिनांक २० जुलै, २०२३ रोजीच्या नोंद विक्री करारनामानुसार उपरोक्त सदर फ्लॅर व शेअर्स १) श्री. नुपेश किरीटकुमार ऊर्फ किरीटभाई शाह व २) श्री. भरतभाई ऊर्फ भरत किरीटभाई शाह यांच्या नावे विक्री केले.

जर कोणा व्यक्तीस **स्वर्गीय श्रीमती शारदाबेन रमनला**त <mark>शाह</mark> यांचे कायदेशीर वारसदार असल्याचा दावा किंवा कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे लिगत पॉईंट, जी / २-ए, कोमल टॉवर, पटेल नगर, भाईंद (प.)-४०११०१ येथे आजच्या तारखेपासून १४ **दिवसां**त कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सब अधिकार, दावा हे मुक्त, त्याग, स्थगित केले आहेत आणि आता अस्तित्वात नाहीत. संदर्भ/क्र./पीएन/०७२८/२०२३

दिनांक: २८.०७.२०२३ सही/ अमित पारेख (वकील उच्च न्यायालय

नमुना क्र.आयएनसी-२६ कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नसार केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३। चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

एनवेन्ट एन्क्लोझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यु२७३००एमएच२००८पीटीसी१८६९२०) यांचे नोंदणीकृत कार्यालय: ६वा मजला, जॉली बोर्ड टॉवर, डी-विंग, आय-थिंक टेक्नो कॅम्पस्, कांजुरमार्ग पुर्व, मुंबई-४०००४२, महाराष्ट्र.

...अर्जदार कंपनी/याचिकाकत

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की ११ जुलै, २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधार प्रभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत् कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्या थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑप असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वा केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कल १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांन ऱ्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्य प्रतिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंव गंतवणकदार तकार नमना भरून **एमसीए-२१ पोर्ट**ल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशः गरखेपासून **१४ दिवसांच्या** आत **क्षेत्रिय संचालक** एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००<mark>२, महाराष्ट्र</mark> येथे पाठवावी तसेच एक प्रत गचिकाकर्ता कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीक् कार्यालयात पाठवावे

६वा मजला, जॉली बोर्ड टॉवर, डी-विंग, आय थिंक टेक्नो कॅम्पस्, कांजुरमार्ग पुर्व, मुंबई ८०००४२, महाराष्ट्र

एनवेन्ट एन्क्लोझर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच वतीने व करित सही/-वीरैया बेळम चौधर्र

दिनांक: २८.०७.२०२३ (संचालक डीआयएन:०८२५१९९ ठिकाण: मुंबई

<u>जाहीर नोटीस</u>

सर्व जनतेस ह्यादारे कळविण्यात येते की गाव मौजे विरार, आगाशी रोड, विरार पश्चिम नालका: वसर्ड, जिल्हा : पालघर येथील श्रीपाल कॉम्प्लेक्स मधील पर्ल सागर को ऑप ही सो.लि.ह्या इमारतीमधील सदनिका नं.सी/९ मजला ज्याचे क्षेत्र ५०५ चौ.फूट बिल्टअप (४६.९३चौ. मीटर बिल्टअप) अशी सदनिका श्री.त्रिलोकचंद संतोकचंद शाह ह्यांच्या मालकीची आहे. परंतु, श्री त्रिलोकचंद संतोकचंद शाह ह्यांचे २२/०२/२०१८ रोजी निधन झाले असून त्यांचे वारस म्हणून माझे अशील श्री.दिपेश त्रिलोकचंद शाह ह्यांनी सदर सोसायटीकडे त्याचे नाव सभासद म्हणून नमूद करणेसाठी अर्ज केला आहे.तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्ती वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद् झालेपासून १५ दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पुराव्यासहित खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही व असल्यास तो सोडून देण्यात आलेला आहे असे समजून सदर सदिनिकेचे सभासदत्व माझे अशिलाचे नावे करण्यात येईल.कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

ॲड.बि.एल.फर्नाडीस ६/बी विंग, तळमजल पर्ल सागर को-ऑप.हौ.सो.लि. श्रीपाल कॉम्प्लेक्स,विरार(प.) ४०१ ३०३.

PUBLIC NOTICE

This is to General Public that **Mr Mohammad Imran Siddiqui** was the owner of the Flat no. 01, Grd Floo MUBARAK TOWER CHS Ltd., and Mr Mohammad Imran Abdul Rehmai Siddiqui died intestate on 09/03/2020, My lient Mrs. SIDDIQUI NAHID IMRAN (wife has applied to the transfer of the shares of the said deceased and the other legal heir amely **SIDDIQUI NAHID IMRAN,** is onl legal heirs for the transfer of the said Fla as family arrangements. The Societ hereby invites claims and objections from claimants/objector or objectors fo issuance of duplicate Share Certificate within the period of **14** (fourteen) days from the publication of this notice, wit copies of such documents and othe proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of Shar Certificate to the Secretary of MUBARAk
TOWER CHS Ltd., at Bidg 1,VB NAGAR, LiG Colony, Kurla (West), Mumbai – 400 070 no claims/ objections are receive within the period prescribed above, the Society shall be free to transfer Shar Certificate in such manner as is provide under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-law of the Society is available for inspection by the claimants/objectors, with th Secretary of the Society between 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the te of expiry of its period

Date: 29/07/2023 FOR AND ON BEHALF OF Mubarak Complex Co Operatory Housing Society Limited Sd/- (Hon. Secretary)

श्री. श्रीकांत श्रीधर गोविलकर हे योगानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता-एल.टी. रोड, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि मोमायटीच्या डमारतीमधील फ्लॅट क्र.५ए/१६४ चे धारक आहेत, यांचे २६.०६.२०२३ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

जाहीर सूचना

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार सायं.७.०० ते रात्रौ.८.०० (बुधवार व रविवार रजा) पर्यंत उपलब्ध आहेत. च्या वतीने व करिता

दी योगानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: २६.०७.२०२२

सही/-ठिकाण: मुंबई (सचिव)

जाहीर सूचना

श्री. विनायक वसंत कोरगांवकर योगानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता-एल.टी. रोड, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि मोमायटीच्या दमारतीमधील फ्लॅट क २८-३५ चे धारक आहेत. यांचे 0६.0३.२0२३ रोर्ज कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवला मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअसी व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या /तिच्या /त्यांच्या दावा / आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर मयत सभामटाच्या सोमायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार सायं.७.३० ते रात्रौ.८.३० (बुधवार <mark>व्यतिरिक्त)</mark> पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित दी योगानंद को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड दिनांक: २४.०७.२०२२ सही / ठिकाण: मुंबई (सचिव)

श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड

सीआयएन : एल२७१००एमएच१९८६पीएलसी०४१२५२ **नोंदणीकृत कार्यालय:** ए२, २रा मजला, मधू इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३. दरध्वनी: ०२२-६२९१८११, वेबसाइट: www.sqtl.in; ईमेल आयडी: sqtl2008@gmail.com

टपाल मतदान आणि रिमोट ई-व्होटिंग माहितीची सूचना सदस्यांना याद्वारे सचित केले जाते की:

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि ११० आणि इतर लागू तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्था आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम मधील नियम २० आणि २२) दिनांक ०८ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रव क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०, दिनांक ५ मे २०२० रोजी तर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २०/२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२ /२०२० दिनांक १५ जून २०२०, दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०, दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९ २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २१ जून २१, ०८ डिसेंबर २०२१ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांव २०/२०२१ आणि सहकार मंत्रालयाने जारी केलेले दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक ११/२०२२ (यापुढे 'एमसीए परिपत्रके' म्हणन संदर्भित). सेबी चे नियमन ४४ (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम . २०१५ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केले

एमसीएच्या परिपत्रकांनुसार, श्री ग्लोबल ट्रेडफिन लिमिटेड (कंपनी) ने शुक्रवार २८ जुलै, २०२३ रोजी स्पष्टीकरणात्मक विधाना टपाल मतदान सूचना पाठवणे पूर्ण केले आहे फक्त कंपनीच्या त्या सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तातरण प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड किंवा त्यांच्या डिपॉझिटरीज /डिपॉझिटरी सहभागीदार सोब र्गोदणीकृत आहेत शुक्रवार, २१ जुलै, २०२३ (कट-ऑफ तारीख) पर्यंत. टपाल मतदान सूचना आणि टपाल मतदान फॉर्मची ास्तविक प्रत पाठवण्याची आवश्यकता संबंधित एमसीए परिपत्रकांद्वारे वितरीत केली गेली आहे

श्री हेमंत माहेश्वरी, मे. एच. महेश्वरी आणि असोसिएट्स कंपनी सचिव (सदस्य संख्या: अ२६१४५), यांची टपाल मतदानाद्व रिमोट ई-मतदान आयोजित करण्यासाठी तासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भात सभासदांना कळविण्यात येते कीः

| अ. याच्या मान्यतेशी संबंधित व्यवसायः | | | | |
|--------------------------------------|-----------------|---|--|--|
| अ.क्र. | ठरावाचा प्रकार | टराव | | |
| ۶. | विशेष ठराव | कंपनीच्या नावात बदल करण्यास मान्यता | | |
| ब. ई- | मतदान कालावधी श | निवार २९ जुलै २०२३ रोजी स.०९:००वा. (भाप्रवे) | | |
| क. ई- | मतदान कालावधी र | विवार, २७ ऑगस्ट, २०२३ रोजी संपेल सायं.०५:०० वा. (भाप्रवे), जेव्हा रिमोट ई-मतदान | | |

अवरोधित केले जाईल आणि सांगितलेल्या वेळेच्या पलीकडे मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही; केवळ तेच सदस्य, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, २१ जुलै, २०२३ रोजी नोंदवली गेली आहेत, त्यांना त्यांचे मत विशे

ठरावावर देण्याचा अधिकार आहे. कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी. ज्या सभासदांना टपाल मतदान सूचना प्राप्त झाली नाही ते investor@bigshareonline.com वर लिह् शकत

आणि ती मिळव शकतात. इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी किंवा तक्रारीसाठी, सदस्य श्री, राकेश दळवी, व्यवस्थापव

(सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ यांना संबोधित करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा. सदस कंपनीला ईमेल आयडी: investor@lloyds.in वर देखील लिहू शकतात.

त्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी /हिपॉबिटरी सहभागीदाराच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधीकडे नोंदणीक . त्लेला नाही, त्यांनी खालीलप्रमाणे ईमेल पत्याच्या नोंदणीसाठी प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी करणे आवश्यक आहे: डी-मॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारांशी संपर्क करून त्यांचा ई-मेर

वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य आमच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्व्हिसे प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी त्यांच्या ईमेल आयडी investor@bigshareonline.com वर संपर्क साधून त्यांच्या ई-मेल आयदीची नोंटणी करू शकतात आणि आमन र्यालय क्रमांक ग्रमह- २ ह वा प्रजला प्रिनॅकल विद्यते पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ वर संबंधित कागदपत्रांसह

टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.sgtl.in वेबसाइटवर; बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com आणि अनुक्रमे आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. पाल मतदानाचा निकाल टपाल मतदानाच्या समाप्तीपासून दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल आणि बीएसः

लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांना कळवल्यानंतर कंपनीच्या www.sgtl.in वेबसाइटव नपासणी अहवालासह प्रदर्शित केला जाईल. टपाल मतदानाच्या वैधतेबाबत तपासणीसांचे निर्णय अंतिम असतील

श्री ग्लोबल टेडफिन लिमिटेडकरित राजेश् आर. गुप्त

दिनां २८ जुलै २०२३

routemobile

रुट मोबाइल लिमिटेड

कंपनी ओळख क्रमांक: U72900MH2004PLC146323 **ोंदणीकृत कार्यालय: 4**थी डायमेन्शन, 3 रा मजल नाईंड स्पेस,मालाड (पश्चिम), मुंबई – 400064 रूध्वनी: (022) 4033 7676। फॅक्स: (022) 4033 7650

कंतरथळ: www.routemobile.com । इमेल: investors@routemobile.com

(कंपनीच्या समभागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी)

आम्ही तम्हाला कळव इच्छितो की. कंपनीच्या संचालक मंडळाने 28 जलै 2023 रोजी झालेल्या बैठकीत आर्थिव वर्ष २०२३–२४ साठी प्रत्येकी १०/– रुपये नाममात्र मूल्य असलेल्या प्रतिसमभागासाठी ३/– रुपयांचा पहिल्य अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. पात्र भागधारक निश्चित करण्यासाठी नोंदणीची (रेकॉर्ड) तारीख 5 ऑगस्ट 2023 अशी निश्चित करण्यात आलेली आहे.

आपणास याची कल्पना असेलच की, प्राप्तीकर कायदा, 1961 (''कायदा''), च्या तरतुदीनूसार 01 एप्रिल 2020 रोजी किंवा तदनंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल. त्यामुळे वैध स्थायी खाते क्रमांक (पॅन) असलेल्या निवासी समभागधारकांना लाभांशाचे वाटप करताना कंपनीला 10 ट्रेंब इराने उदगम कराची (टीडीएस) कपात करावी लागणार आहे, तर पॅन क्रमांकधारक नसलेले/अवैध पॅन क्रमांव असलेल्यांकडून 20 टक्के दराने त्याचबरोबर अनिवासी समभागधारकांकडून कायद्यात निर्धारीत करण्यात आलेल अथवा बहुस्तरीय साधने जर लागू असल्यास त्याच्या एकत्रित वाचनासह करनिर्धारण करारानुसार त्याच्याकडून टीडीएस आकारणी केली जाईल. निवासी वैयक्तिक समभागधारकांना (वैध पॅनधारक असलेले) आर्थिक वर्षी रकूण देय लाभांश 5000/– रुपयांपर्यंत असल्यास कर रोखणे लागू होणार नाही.

याचबरोबर वित्त कायदा 2021 ने एक जूलै 2021 पासून अंमलबजावणी केलेल्या 206 एबी या कलमानुस करकपात आवश्यक आहे ज्यासाठी कलम १३९ च्या उप–कलम (१) अंतर्गत उत्पन्नाचा परतावा सादर करण्याच गलमर्यादा कालबाह्य झाली असलेल्या वर्षाआधीच्या संबंधित मूल्यांकन वर्ष आपले प्राप्तीकर विवरणपत्र दाखल न केलेल्या विशिष्ट व्यक्तींना लाभांश वितरण करताना त्यांच्याकडून जास्त दराने (निर्धारित दराच्या दुप्पट) करकपार केली जाईल आणि या दोन्ही प्रत्येक वर्षासाठी उदगम कर आणि स्त्रोताच्या ठिकाणीच त्याचे संकलन असे एकत्रित 50,000/- रुपये किंवा अधिक राहणार आहे. त्यानुसार अशा विशिष्ट व्यक्तींना लाभांश देताना कायद्यानुसा निर्धारीत केलेल्या दराच्या दुप्पट टीडीएस कापून घेणे कंपनीला आवश्यक आहे.

गमभागधारकाचा निवासी दर्जा आणि त्याने त्याबाबत सादर केलेली व कंपनीने कायद्याच्या लागू असलेव रितुदींनुसार स्वीकारलेल्या त्या कागदपत्रांनुसार टीडीएसचा दर हा बदलता राहील. विविध प्रकारच्य मभागधारकांसाठी लाग असलेला टीडीएस दर आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती आम नंकेतस्थळ <u>https://www.routemobile.com/investors/</u> ''पहिल्या अंतरिम लाभांश-जुलै, 2023' येथे उपलब्ध आहे. तुम्हाला विनंती करण्यात येते की https://ris.kfintech.com/form15on किंवा 5 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5 च्या आधी लिंकद्वारे अशी माहिती/कागदपत्रे ऑनलाइन शेअर करावीत ही विनंती होणत्याही प्रश्नांसाठी, कृपया toeinward.ris.kfintech.com यावर इमेल पाठवावा.

कोणतीही शंका असल्यास, कृपया कंपनीचे रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण प्रतिनिध-केफिन टेक्नॉलॉजीर प्रायव्हेट तिमिटेडकडे त्यांच्या खालील पत्त्यावर/इमेल/दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड युनिट: रूट मोबाइल लिमिटेड, . सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. 31–32, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्टीक्ट,

गानकरामगुडा, हैदराबाद 500032 दूरध्वनी: +91 (040) 6716 2222 टोल फ्री क्रमांक : 1800-309-4001

इमेल: <u>einward.ris@kfintech.com</u>

स्थळ : मुंबई

दिनांक : 29 जुलै 2023

रूट मोबाइल लिमिटेडकरित समुह प्रमुख विधी, कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकार (सदस्यत्व क्रमांकः एफसीएस 12663

पन्माननीय सभासद आम्ही विनंती करतो की, सर्व पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी तुमचा इ–मेल आयडी नोंदणीकृ करा. जर तम्ही कंपनीचे समभाग डिमॅट स्वरुपात धारण केलेले असल्यास, कृपया तुमचा इ–मेल आयडी तुमच्य डिपॉझिटरी पार्टिसिपंटसला कळवा (म्हणजेच, ज्याच्याकडे तुमचे डिमॅट खाते आहे, त्यांना) जर तुम्ही कंपनीच मभाग भौतिक स्वरुपात धारण केलेले असल्यास, कृपया तुमँचा ई–मेल आयडी कंपनीचे रजिस्ट्रार आणि समभ हस्तांतरण प्रतिनिधी, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना त्यांचा ई–मेल आयडी <u>einward.ris@kfintech.con</u>

अधिक तपशीलासाठी, तुम्ही कृपया येथेही संपर्क साधू शकताः <u>investors@routemobile.com</u>

जाहीर सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमत लेलावती महेंद्र शाह व श्री. धिरेन महेंद्र शाह हे स्वर्गीय श्री. महेंद्र प्रेमजी शाह यांचे कायदेशीर वारसदार आहेत. र/ठि. 0४/३0५, वीर महल कोहौसोलि., ३रा मजला, डॉ बी.ए. रोड, लालबाग, परळ, मुंबई-४०००१२ यांनी ३०४ ३०५, वीर महल कोहौसोलि., ३रा मजला, डॉ. बी.ए रोड. लालबाग. परळ. मंबई-४०००१२ या जागेचे मव अधिकार दस्तावेज परत मिळविण्यासाठी अर्ज केला आहे जे एसएमएफजी इंडिया होम फायनान्स कंपनी लि. (पर्वीची फुलर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लि.) यांच्याकडे -गृहकर्ज म्हणून ताब्यात होते, जे पुर्णपणे भरणा करण्यात . आले आहे.

जर कोणी व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, वारसाहक, बक्षीस, न्यास किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यासाह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे कार्यालयात सदर सूचन काशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा उ राव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर/विक्री प्रक्रिया पूर्ण केर्ल जाईल आणि ते त्याग केले आहेत असे समजले जाईल दिनांक: २७.०७.२०२३ राकेश पी. दआ

वकील उच्च न्यायात ८. कोंडाजी इमारत क्र.३. व्ही.एल. पेडणेकर मार्ग परळ, मुंबई-४०००१ PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late SMT. SUKHIYADEV SHIVNATH YADAV, member of the Shant that late SMT. SUKHIYADEV; SHIVNATHYADAV, member of the Shanti Vihar C. H. S. Ltd. A-13-14-15 and co-owner of Flat No. A-14/201, Shanti Vihar, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 22/12/2012. Mr. Motilal Shivnath Yadav is claiming transfer of undivided shares and interest in the capital property of the society belonging to the deceased member in his name being co-owner, son and one of the legal heir and successor of the deceased. Mr. Mohanlal Shivnath Yadav and 6 other legal heirs of the deceased have decided to release their respective share in respect of the undivided share in the above Flat belonging to the deceased in favour of Mr. Motilal Shivnath Yadav by entering into a registered Release advassed in lavour of Mi. Would shirtly adday by entering into a registered Releas Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs an successors of the deceased if any for transfe of undivided shares and interest belonging the deceased in respect of the said Flat as well as registration of Release Deed, inform to undersigned within period of 15 days from the publication of this protect failing which the he publication of this notice failing which th peed of Release will be executed and the ciety will transfer shares and interes longing to the deceased in favour of Mr otilal Shivnath Yadav and thereafter any

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

aim or objection will not be considered.

रोझ मर्क लिमिटेड

कार्यालय क्र.१५/बी/४, न्यु सायन कोहौसो., एसआयईसी कॉलेज समोर, डी मार्टच्या मागे, सायन पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००२२. ई-मेल: info@rosemerc.in, वेबसाईट: www.rosemerc.in

रोझ मर्क लिमिटेडच्या दिनांक ७ जुलै, २०२३ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुध्दीपत्रक-२

भ्राम्ही **रोझ मर्क लिमिटेड** (कंपनी) च्या सर्व सदस्यांचे लक्ष वेधत आहोत की, **गुरुवार ३ ऑगस्ट** २०२३ रोजी दु.०४:००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम द्वारे आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या **३९ट्या** वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सभेसार्ठ ासारित केलेल्या ७ **जुलै, २०२३** रोजीच्या एजीएमच्या सूचनेबाबत देण्यात येत आहे. एजीएमच्य सूचनेला दिलेला हा शुद्धीपत्र–२ एजीएमच्या सूचनेचा अविभाज्य भाग बनवेल जी कंपनीच्या भागधारकांना आधीच वितरित केली गेली आहे आणि त्यानंतरच्या तारखेपासून एजीएमची सूचना ही शुद्धिपत्रक-२ सह नेहमी वाचली जार्दल

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उक्त सूचनेमध्ये काही विशिष्ट मुद्रण त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यानुसार खाली नमूद केल्याप्रमाणे तपशील दुरुस्त करण्यासाठी हा शुद्धीपत्र-२ जारी केला जात आहे:

 पान क्र.४२ मद्दा क्र.१०. नोंदणीकत मल्याच्या मल्यांकन अहवालासह रोख रकमेव्यतिरिक्त इत विचारासाठी प्रस्तावित वाटपाचे औचित्य:

 कंपनीने खालीलप्रमाणे सुधारित मूल्यांकन अहवाल प्राप्त केले आहेत: फ्योपो मर्ट्सिमेम पायव्हेर लिमिरेडमधील भागभांडवल मंपारनामाठीः

आयबीबीआय नोंदणीकृत मूल्यकर्ता सीए- निकुंज कनोडिया, आयबीबीआय नोंदणी क्र.आबीबीआय गयन्ही/०१/२०२०/१३४७० आणि त्याचे कार्यालय ५१०, दिलकॅप चेंबर्स, प्लॉट ए-/७, वीरा देसाः रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ येथे आहे आणि जारी केलेला मूल्यांकन अहवाल ते सदस्यांच्य तपासणीसाठी उपलब्धे राहील कंपनी सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत तसेच कंपनीच्या वेबसाइटव http://www.rosemerc.in/ वर उपलब्ध आहे.

अबाका केअर प्रायव्हेट लिमिटेडमधील भागभांडवल संपादनासाठी:

आयबीबीआय नोंदणीकृत मूल्यकर्ता सीए मोहित झुनझुनवाला, आयबीबीआय नोंदर्ण क्र.आबीबीआय/आयव्ही/०९/२०२०/१३४८७ आणि त्याचे कार्यालय २३/१०, आर.एम.जी. बिलकॉन ऑर्चिड, फ्लॅट-१डी, १ला मजला, जयंग्रा, राजरहाट, पश्चिम बंगाल-७०००५९ ये कार्यालय आहे. यांनी जारी केलेला मल्यांकन अहवाल तपासणीसाठी उपलब्ध राहील. सर्वसाधार सभेच्या समाप्तीपर्यंत कंपनीचे सदस्य तसेच कंपनीच्या वेबसाइटवर http://www.rosemerc.ir

वर उपलब्ध आहे. त्रार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपर्यंत तसेच कंपनीच्या वेबसाइटवर <u>http://www.rosemerc.in</u> वर उपलब्ध होईपर्यंत कंपनीच्या सदस्यांकडून तपासणीसाठी उपलब्ध राहील

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा हा शुद्धीपत्र-२ हा वार्षिक अहवालाचा अविभाज्य भाग बनवेल, ज कंपनीच्या भागधारकांना आधींच वितरित केला गेला आहे आणि या तारखेपासून आणि या तारखेपासून वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना नेहमीच असेल. या शुद्धिपत्रक–२ च्या संयोगाने वाचावे. हा शुद्धीपत्र ॲक्टिव्ह टाईम्स (इंग्रजी भाषा) आणि मुंबई लक्षदीप (मराठी भाषा) मध्ये देखील प्रकाशित केला जा आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई आणि कंपनीच्या https:/ www.rosemercltd.com वेबसाइटवर देखील उपलब्ध केला जाईल. पोस्टल बॅलेट नोटिसमधील इतर सर्व मजकूर, जतन केलेला आणि या शुद्धीपत्र-२ द्वारे सुधारित किंवा पूरक वगळता, अपरिवर्ति

> संचालक मंडळाच्या आदेशान्व रोझ मर्क लिमिटेड नुरुद्दीन मोहम्मद शेख

ठिकाण: मुंबई दिनांक: २८ जुलै, २०२३ डीआयएन:०९६६०४८१ कार्यालय क्र.१५/बी/४, न्यु सायन कोहौसो., एसआयईसी कॉलेज समोर, डी मार्टच्या मागे, सायन पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००२२.

ई-मेल: info@rosemerc.in, वेबसाईट: www.rosemerc.in

परिशिष्ट-४ (नियम ८(१))

DCB BANK ताबा सचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **डीसीबी बँक** लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारा आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्य नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर सूचना प्राप्त ागणी सचनेत नमद रक्कम जमा करण्याकरिता क त्र सह-कर्जदार व जामिनदार) यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

सदर कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमथ ठरले आहे. कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचित सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्य अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या नावापुढील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** खाली नमुद केलेल्य तारखांना घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार, सह-कर्जदार व जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की सदर मालमत्तेसह (स्थावर मालमत्तेचे वर्णन) कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेस व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **डीसीबी बँक लिमिटेड**कडे नमूद रक्कम जमा करावी.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार

| प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. | | | |
|---|--|--|--|
| (15) सांकेतिक ताबा दिनांक २७ जुलै, २०२३ | | | |
| मागणी सूचना दिनांक | १२ मे, २०२२ | | |
| कर्जदार व (सह-कर्जदार) | मे. अंश असोसिएटस् | | |
| चे नाव | श्री. योगेश पटेल | | |
| | श्री. चंदुलाल पटेल | | |
| | श्री. गंगाराम पटेल | | |
| | श्री. मनिष पटेल | | |
| | श्री. मुकुंदकुमार पटेल | | |
| | श्री. मयुर पटेल | | |
| कर्ज खाते क्र. | ०८४५५१०००००१४३ व ०८४५५१०००००२०४ व | | |
| | ०८४५६२००००२०४ | | |
| एकूण थकबाकी रक्कम | ३,५७,९६,८८६.०० | | |
| प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन | गणेश प्राईड प्रोजेक्टची प्रकल्प जमीन, प्लॉट क्र.०४, सेक्टर | | |
| | ५ए, गाव करंजादे, ता. पनवेल, जि. रायगड-४१०२०६ तसेच | | |
| | विक्री न झालेले युनिटस्/फ्लॅटस् तसेच विद्यमान व भविष्यातील | | |
| | होणारे/झालेले बांधकाम. | | |
| (२) | सांकेतिक ताबा दिनांक २६ जुलै, २०२३ | | |
| मागणी सूचना दिनांक | १८ जानेवारी, २०२३ | | |
| कर्जदार व (सह-कर्जदार) | १. श्री. सचिन गणेशप्रसाद मिश्रा | | |
| चे नाव | २. श्रीमती नीरज सचिन मिश्रा | | |
| | ३. श्री. गणेश प्रसादबाबुनंदन मिश्रा | | |
| | ४. मे. प्रज्वल सिक्युरिटी ॲण्ड हाऊसिकपींग सर्विसेस | | |
| | प्रा.लि. | | |
| कर्ज खाते क्र. | डीआरबीएलएएनई००४८९७६५ व | | |
| | डीआरबीएलएएनई००५१९५१५ | | |
| एकूण थकबाकी रक्कम | १८ जानेवारी, २०२३ रोजी देय रु.५१,८८,८६४.९९ (रुपर | | |
| | एकावन्न लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट आणि पैसे नव्याण्णव फक्त) | | |
| | | | |
| प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, ए विंग, हेमलता अपार्टमेंट, | | | |

| प्रितिभूत मालमत्तेचे वर्णन | प्लॅट क्र.४०३, ४था मजला, ए विंग, हेमलता अपार्टमेट, को हौ सालि., सरदार प्रताप सिंग कॉम्प्लेक्स, शिवार्ज तलावाजवळ, परात्रा शाळेच्या बाजुला, एल.बी.एस. रोड, भांडूए | | |
|----------------------------|---|--|--|
| | (प.), मुंबई-४०००७८ (प्रतिभुती मालमत्ता). | | |
| (\$) | सांकेतिक ताबा दिनांक २६ जुलै, २०२३ | | |
| मागणी सूचना दिनांक | 08.08.8083 | | |
| कर्जदार व (सह-कर्जदार) | १. मे. एन.के. मॅन्युफॅक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड | | |
| चे नाव | २. निमित जितेंद्र कडािकया | | |
| | ३. प्रिती जितुभाई कडािकया | | |
| | ३. जय प्रविन मलानी | | |
| कर्जखातेक. | एचएचओएमएएनई०००५३३९९, | | |
| | एचएचओएमएएनई०००५३३९३ व | | |
| | डीआरबीएलएएनई००५२०५४२ | | |
| एकूण थकबाकी रक्कम | ०४.०१.२०२३ रोजी देय रु.५४,९२,४४५.४३ (रुपये चोपन्न | | |

लाख ब्याण्णव हजार चारशे पंचेचाळीस आणि पैसे त्रेचाळीस

कार्यालय क्र.५०४, ५वा मजला, सुमंगल ऑफिस प्रिमायसेस

को-ऑप.सो.लि., कपुरवाला इमारत, २१८-२२०, हजरत

अब्बास रोड, सॅम्युअल स्ट्रीट, मस्जिद, मुंबई-४००००३. प्राधिकृत अधिकार्र नांक: २९.०७.२०२३ डीसीबी बँक लिमिटेड

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

सॅनकोड टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन : यु७४९००एमएच२०१६पीएलसी२८०३१५ **नोंदणीकृत कार्यालय:** १०७, प्राइम प्लाझा, जे.व्ही. पटेल कंपाउंड, बी.एम. रोड, एल्फिन्स्टन स्टेशन समोर,

नार्यणाष्ट्रत कावालाः १०००, आह्न स्वाला, अस्त्रः अस्त अस्त्रका कार्यः सङ्ग्रह स्वरूपः स्वरूपः सनार, मृंबई = ४०००१३, महाराष्ट्र, भारत, दूरध्वनी क्रमांकः २२२-४५६१२८५४ ईमेल आयडी: investor@sancodetech.com | वेबसाइट:https://www.sancodetech.com/

सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सॅनकोड टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम') सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३ रोजी ऑफिस क्र.१०७, प्राइम प्लाझा, जे.व्ही. पटेल कंपाउंड, बी.एम. रोड, एलफिन्स्टन स्टेशन समोर, मुंबई –४०००१३, महाराष्ट्र, भारत येथे स.११:०० वा., एजीएमच्य

सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता आयोजित केली जाईल

२०२२–२३ च्या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई-मेलद्वारे ज्या सदस्यांचे ई–मेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक आणि कंपनीचे भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) आणि ज्या सदस्यांचे ई–मेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदार किंवा आरटीए कडे नोंदणीकृत आहेत २ ९ . जुलै २०२३ (कट-ऑफ तारीख) नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांना त्यांच्या संबंधित नोंदणीकृत पोस्टल पत्थाक ु परवानगी दिलेल्या स्वरूपात वास्तविक प्रती त्यांना पाठविण्यात आले आहेत. २८ जुलै २०२३ रोजी वार्षिक अहवाल पाठवण्याचे काम पूर्ण झाले आहे. उपरोक्त दस्तऐवज कंपनीच्या वेबसाइटवर देखील होस्ट केले आहेत उदा. https: /www.sancodetech.com/ आणि स्टॉक एक्स्चेंज वेबसाइट म्हणजे, बीएसई लिमिटेड www.bseindia.com.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') आणि सहवाचिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ ('चे नियम ४४) च्या नियम २० कायद्याच्या कलम १०८ च्या ारतदींचे पालन करून आयसीएसआय द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील ('एसएस–२') सचीचे नियम आणि सचिवीय मानके, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर -यांचे मत टेण्याची सविधा बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे प्रदान केलेले इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्म (https://ivote.bigshareonline.com) वापरून प्रदान केली जाते.

नेयमांच्या नियम २० नुसार, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख म्हणून कंपनीने सोमवार १४ ऑगस्ट २०२३ निश्चित केला आहे.

(अ)(१) रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, २० ऑगस्ट, २०२३ रोजी सायं. ०५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे रिमोट ई–व्होटिंग प्रणाली अक्षम केली जाईल. सभासदांना सदर तारीख आणि वेळेच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा ठरावावर मत दिल्यानंतर सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. (२) एजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएममध्ये वास्तविक उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही, ते एजीएम दरम्यान बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. (३ ज्या सदस्यांनी रिमोट ई–व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएममध्ये सामील होऊ शकतात परंतु त्यांन त्यांचे मत पुन्हा देण्याचा अधिकार असणार नाही.

 कोणतीही व्यक्ती, जी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर शेअर्स घेते आणि कंपनीची सदस्य बनते आणि कट ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती ivote@bigshareonline.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

जीएम दरम्यान रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धती तसेच बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यासाठी, सदस्य जीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांमधून जाऊ शकतात. ई–व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, भागधारक/गुंतवणूकदारांना ई–व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू') आणि आय-व्होट ई-व्होटिंग पध्दत https://ivote.bigshareonline.com वर डाउनलोड वेभागांतर्गत उपलब्ध आहे किंवा तुम्ही आम्हाला ivote@bigshareonline.com वर ईमेल करू शकता किंवा आम्हाला कॉल करू शकता: १८०० २२ ५४ २२.

सॅनकोड टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित

दिनांक: २८.०७.२०२३ ठिकाण: मुंबई

मिहिर दीपक व्होर व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०८६०२२७१

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात श्री. जीवन बाळकृष्ण भोईर (करनिर्धारण कर यादी क्र.८ नुसार) हे घर क्र.१११/१/२/३/४, क्षेत्रफळ ११३० चौ.फु., वासाम्बे (मोहपाडा), पोस्ट रसायनी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथील जागेचे मालक आहेत, यांनी येथे असे प्रस्तुत केले आहे की, श्री. बाळकृष्ण झिपरू भोईर हे सदर घराचे मुळ मालक होते, ज्याअर्थी श्री. बाळकृष्ण झिपरू भोईर यांचे 0३.0९.२0११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अर्थात श्रीमती वृषाली बाळकृष्ण भोईर, मुलगा श्री. जीवन बाळकृष्ण भोईर आणि मुली नामे मंजुषा बाळकृष्ण भोईर व अर्चना बाळकृष्ण भोईर हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. आता श्री. जीवन बाळकृष्ण भोईर व इतर यांनी सदर घराचे अधिकारावर अधिभार निष्पादन करुन **आवास फायनान्शियर्स लिमिटेड** (एएफएल) यांच्याकडून सदर घरावर कर्ज घेतले आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर घर किंवा भागावर विक्री, वारसाहक बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर** चेक नाका, दिहसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे, अन्यथा सदर घरावर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०७.२०२३

श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड संपर्क पत्ताः कार्बालय क्र.बी-२०५, बीएसईएल टेक पार्क, एलॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर २०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३. नोंदणीकृत कार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, बसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७. दूर.:०११-४९२६७०००, टोल फ्री क्रमांक: १८०० २१२ ८८००,

ngfinance.com**, सीआयएन:यु६५१९२डीएल२०१६पीएलसी३०१४८**

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार)

अर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोस् सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांर्न . वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली तक्त्यात नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात ये नियम ८ अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **ताबा** खाली नमुद तारखेला घेतला आहे. वरनामित विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमत्तेसह कोणताही व्र करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग** फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत माल

| कर्ज खाते क्र. | कर्जदार/कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधीचे नाव | मागणी सूचना दिनांक/मागणी सूचनेनुसार रक्कम | ताबा दिनांक |
|--|---|---|-------------------------------|
| HHFMUMHOU 19000004851& HHFMUMIPL 19000004993 | उमा अशोक दास, अशोक कुमार दास | १२.०७.२०२१, ०६.०७.२०२१ रोजी ह.१८,५४,५८३.२१/- | २५.०७.२०२३ (वास्तविक ताबा) |
| प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. ३, (१ आरके), बी- विंग, तळमजला, जीवदानी कॉम्प्लेक्स, सर्व्हे नंबर | | | |

२, गाव- आचोळे, तालुका- वसई, जिल्हा- पालघर, ठाणे, महाराष्ट्र - ४०१२०९ (कारपेट क्षेत्रफळ २५० चौ. फूट. आणि बिल्ट अप क्षेत्रफळ ३०० चौ.फू.) प्लॉटची चतुसीमा: उत्तर: संतोषी माँ मंदिर, पूर्व: रस्ता, दक्षिण: खुला भूखंड, पश्चिम: कृतिका सदन HHFMUMHOU नितीन टी दास, विजय तुलसी २७.१२.२०२१, २३.१२.२०२१ २६.०७.२०२३

| 19000006132 | दास, श्वेता विजय दास | रोजी रु.११,६६,६२७/- | (वास्तविक ताबा) | |
|---|--|---|-------------------------------|--|
| प्रतिभूत मालमता/स्थावर मालमतेचे वर्णनः फ्लंट क्रमांक १०५, पहिला मजला, इमारत क्रमांक डी-३ (स्वीकृती योजनेनुसार इमारत क्रमांक १३), हॅपीनेस्ट बोईसर हौसिंग कॉम्प्लेक्स, फेज-४, गट क्रमांक ५०, भूखंड क्रमांक १, गाव- कांबेळगाव, तालुका व जिल्हा- पालघर, महाराष्ट्र-४०१५०१, क्षेत्रफळ २३.२८, १.४८ चौरस मीटर सोबत (कार्पेट क्षेत्र) खुली बाल्कनी. | | | | |
| HHFMUMHOU 21000016893& HHFMUMIPL 21000017112 | विशाल आसाराम जाधव, मनिषा राजू राठोड | २१.०९.२०२२, १९.०९.२०२२ रोजी रु.३०,४१,७२१/- | २६.०७.२०२३ (वास्तविक ताबा) | |

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅटक्र. २०४, दुसऱ्या मजल्यावर, क्षेत्रफळ सुमारे ३९२ चौ. फूट म्हणजे ३६.४२ ची. मीटर (कारपेट क्षेत्र), बिल्डिंग ३७ मध्ये, अव्हेन्यू जे, स्स्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू ' म्हणून ज्ञात सोसायटी. १ इमारत क्र - ३७ ते इमारत क्र. ४० कोहीसो लिमिटेड, स्स्तमजी एव्हरशाईन ग्लोबल सिटी विरार (प), एस. नंबर ५, ५बी, ५ डी, ५ बी, ५ डी, ५ एफ व ५जी गाव-डोंगरी, (जुना गाव नारिंगी) ता.वसई, आणि जिल्हा- पालघर. चतुसीमा: उत्तर: एर अव्हेन्यू, पूर्व: बच्छराज लैंडमार्क, दक्षिण: ग्लोबल सिटी रोड, पश्चिम: ग्लोबल सिटी रोड

दिनांक: २८.०७.२०२३ ठिकाण: मुंबई

दिनांक: २४.०७.२०२३

हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता



ग्रँट रोड शाखा: रेल्वे हॉटेल बिर्ल्डींग, आर.एम. रॉय रोड, ग्रँट रोड पुर्व, मुंबई-४०००७., क्षेत्र: एसएमआरओ क्षेत्रः एमएमझेडओ | दूर:०२२-२३८७१९२१/२९३७ | ई-मेल:bmmums0609@centralbank.co.in

ताबा सूचना सरफायसी नियम ८(१) अन्वये

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रँट रोड शाखे**चे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सदर कायद्याच्या कलम १३(२) व १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये १६.०२.२०२३ रोजी मागणी सूचना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार श्री. अब्दुल र**इझाक अब्बास** हातोडकर व श्रीमती फर्झाना अब्दल रङ्झाक हातोडकर यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रु.१४,४०,७६७.०० (रुपये चौदा लाख चाळीस हजार सातशे सदुसष्ट फक्त) (१६.०२.२०२३ रोजी देय मुद्दल अधिक व्याज) तसेच १६.०२.२०२३ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, जामीनदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहरेताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये मालकीच्या मालमत्तेचा २४ जुलै, २०२३ रोजी ताबा

विशेषत: कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे **सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया** यांच्याकडे देय रक्कम रु.१४,४०,७६७.०० (रुपये चौदा लाख चाळीस हजार सातशे सदुसष्ट फक्त) (१६.०२.२०२३ रोजी देय मुद्दल अधिक व्याज) तसेच १६.०२.२०२३ पासून आजच्या तारखेपर्यंत व्याज व इतर शुल्क

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र.१०४, १ला मजला, आशियाना अपार्टमेंटस्, प्लॉट क्र.५१८/३, डब्ल्युआयटी सेन्टरजवळ, बंदर रोड, पनवेल, नवी मुंबई-४१०२०६ (प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचे सविस्तर वर्णन) आणि मालमत्तेच्या **चतुसिमा: उत्तरेस:** नजाम अपार्टमेंट[°], **दक्षिणेस:** नशीमन अपार्टमेंट; **पुर्वेस:** बी पी मरीना ट्रेडींग कॉलेज; **पश्चिमेस:** रस्ता.

(प्राधिकृत अधिकारी) ओंबेकर जी. आनंदराट मुख्य व्यवस्थापक